

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. ४४ व ४५ नुसार राज्याच्या विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-१०/२०१४/प्र.क्र.९/ मावक

मंत्रालय विस्तार भवन मुंबई -३२

दिनांक: १ मार्च २०१४

वाचा:-

- १) शासन निर्णय, शिक्षण व समाजकल्याण विभाग, क्रमांक-सीबीसी १४६७ /म, दिनांक २१ नोव्हेंबर, १९६७
- २) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य,क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक सीबीसी- १०/२००६/प्र.क्र.९४/मावक-५ दि. २५/५/२००६
- ३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सकीर्ण २००८/यादी प्र.क्र.५५३/मावक -५ दि. २६/९/२००८
- ४) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक: सीबीसी- १०/२००८/प्र.क्र.५९७ /मावक दि. १८ ऑक्टोबर २०१३
- ५) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक: सीबीसी- १०/२००८/प्र.क्र.५९७ सुधारित/ मावक दि. ३० जानेवारी २०१४
- ६) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेले अहवाल क्र. ४४ व ४५

प्रस्तावना:-

विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गांच्या याद्या शासनाने वरील अनुक्रमांक १,२ व ३ या शासन निर्णयान्वये प्रसिध्द केल्या आहेत व त्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा सहानी व इतर विरुध्द भारत सरकार व इतर यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार इतर मागासवर्गांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी व वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीबाबत तपासणी आणि शिफारस करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला आहे. या आयोगाने यापुर्वी शासनास सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार वरील जातीच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या ४४ व ४५

अहवालातील शिफारशीनुसार काही जातींचा समावेश विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यादीमध्ये करणे व काही जातींना इतर मागासवर्गाच्या यादीतुन वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या ४४ व ४५ अहवालातील शिफारशीनुसार खालील “अ” येथील जातीचा/ तत्सम जातीचा विशेष मागास प्रवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास “ब” येथील जाती/ तत्सम जातीचा इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये नव्याने समावेश करण्यास, “क” येथील जाती/तत्सम उपजातीचा इतर मागासवर्गांच्या यादीतील मूळ जातीसमोर समावेश करण्यास, “ड” येथील जाती/ तत्सम जातीचा मुळ जातीमध्ये बदल /दुरुस्ती करण्यास व “इ” येथील जाती /तत्सम जाती इतर मागासवर्गाच्या यादीतुन वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास केलेल्या शिफारशीनुसार खालील जातीचा नव्याने विशेष मागास प्रवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे.

अ. क्र.	जातीचे नांव
४(१५)	माच्छी, मिटना, माच्छी-मिटना

ब) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास केलेल्या शिफारशीनुसार खालील जातीचा नव्याने

इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे.

अ. क्र.	जातीचे नांव
३५०	गावडा , गावडे (GAWADA, GAVADA, GAWADE, GAVADE)

क) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार खालील तत्सम उपजातीचा इतर

मागासवर्गांच्या यादीतील मुळ जातीसमोर समावेश करण्यात येत आहे.

अ. क्र.	इतर मागासवर्ग प्रवर्गातील मूळ जात व अनुक्रमांक	नव्याने समावेश करण्यात आलेली तत्सम जात / उपजात व तिच्या मूळ जातीचा अनुक्रमांक
१)	सुप्पालिंग १४५	सपलिंग, सपलिंगा, सपालिंगा, सपालिंग, सुपलिंग, सुप्पालिंग, सुप्पालिंगा (suppalig, sappaliga) १४५
२)	परिट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परिट) १२५	धोबी, परीट, तेलगू मडेलवार (परीट), मडवळ, वट्टी (वॅटस), रजक १२५
३)	शिंपी १५३	नामदेव शिंपी १५३

अ. क्र.	इतर मागासवर्ग प्रवर्गातील मूळ जात व अनुक्रमांक	नव्याने समावेश करण्यात आलेली तत्सम जात / उपजात व तिच्या मूळ जातीचा अनुक्रमांक
४)	काथार, काथार वाणी १९०	वैश्यवाणी, वैश्य - वाणी, वै. वाणी, वैश्य वाणी, v.wani, पानारी १९०

ड) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार खालील जातींच्या मुळ जातीमध्ये बदल/दुरुस्ती करण्यात येत आहे

अ. क्र.	इतर मागासवर्गातील मूळ जात व अनुक्रमांक	दुरुस्तीनंतर नवीन (सुधारित) जात
१)	गुर्डा-कोपेवार ३४९	गुर्डा-कापेवार ३४९

इ) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार खालील जातीं इतर मागासवर्गातून

वगळण्यात येत आहेत.

अ. क्र.	इतर मागासवर्गाच्या यादीतून खालील अनुक्रमांकावरील वगळण्यात आलेल्या जातीचे नाव
१)	माच्ची ९३
२)	वॅटस,भडवाल,रजाक २४०

यापुर्वी उपरोक्त जातीबाबत निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या जाती / तत्सम जातींना शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून जातीचे देय असलेले फायदे लागू होतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१४०३०११४३८३९५६२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. द. शिंदे)

सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) खाजगी सचिव, मा. मुख्यमंत्री,
- २) खाजगी सचिव, मा. उपमुख्यमंत्री,

- ३) खाजगी सचिव, मा. मंत्री (सामाजिक न्याय)
- ४) खाजगी सचिव, मा. मंत्री (महसुल विभाग),
- ५) खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री (सामाजिक न्याय)
- ६) विरोधी पक्ष नेता, विधानसभा, विधानभवन, मुंबई,
- ७) विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई,
- ८) अप्पर मुख्य सचिव, (सा. वि. स), सा.प्र. विभाग,मंत्रालय, मुंबई
- ९) अप्पर मुख्य सचिव, महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०)प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११)प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२)सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १३)महालेखापाल, महाराष्ट्र- १, मुंबई,
- १४)महालेखापाल, महाराष्ट्र- २, नागपूर,
- १५)अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १६)मुख्य महानगर दंडाधिकारी,
- १७)सर्व विभागीय आयुक्त,
- १८)सर्व जिल्हाधिकारी,
- १९)सर्व उप विभागीय दंडाधिकारी, (महसुल) तथा उप विभागीय अधिकारी,
- २०)सर्व तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार,
- २१)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,
- २२)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, मुंबई,
- २३)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ - नागपूर,
- २४)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, नागपूर,
- २५)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ औरंगाबाद,
- २६)प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, औरंगाबाद,
- २७)आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- २८)महासंचालक, डॉ. बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- २९)संचालक, विजाभज, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ३०)संचालक, उच्च तंत्र शिक्षण , महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ३१)संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ३२)संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,

- ३३) आयुक्त, आदिवासी कल्याण , महाराष्ट्र राज्य, नाशिक,
३४) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
३५) सदस्य सचिव, राज्य मागासवर्ग आयोग, पुणे
३६) सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख यांना याबाबतच्या सूचना द्याव्यात.
३७) सर्व प्रादेशिक उपायुक्त / सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग
३८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
३९) सर्व जिल्हा परिषदांचे समाजकल्याण अधिकारी,
४०) सर्व अध्यक्ष/सदस्य सचिव, विभागीय जात पडताळणी समिती क्रमांक १, २, ३
४१) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई,
४२) निवड नस्ती, का- मावक